

14th February, 2024

BSE Limited
Department of Corporate Services
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai 400 001
Scrip Code: 500575

National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: VOLTAS

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A, Para A of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the Notice published in newspapers (Business Standard all editions in English and Sakaal Mumbai edition in Marathi) on 14th February, 2024 informing the dispatch of notice of Postal Ballot and E-voting information.

2. The above information is also available on the website of the Company at www.voltas.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, VOLTAS LIMITED

V. P. Malhotra Head – Taxation, Legal & Company Secretary

Encl.

VOLTAS LIMITED

Corporate Management Office

PUBLIC NOTICE

This notice serves as formal notification that Maiva Pharma Private Ltd. is discontinuing the production of "Iron Sucrose (20mg/m1) Injection 5m1 Ampoule" with effect from 01-07-2024 as major customers have switched to other suppliers of the product, thereby decreasing Maiva's sales. Maiva's decreased sales and the low market share (of Maiva's present customers) have made the manufacture of product financially unviable. After the effective date, the discontinued product will no longer be in production. Maiva Pharma Private Ltd. acknowledges the obligation to promptly inform our customers of the intent to exit products to enable our customers the ability to prepare for alternatives and/or assist in their product portfolio renewal process. Maiva Pharma Private Ltd. appreciates and values our business relationship and looks forward to your continued interest in our other products. We regret any inconvenience due to this announcement.

Please contact +91 4344 406161 For further information.

Maiva Pharma Pvt. Ltd.

32, SIPCOT Industrial Complex, Phase I, Hosur-635 126, India Phone: +91 4344 406101 | +91 4344 406160 Email: info@maivapharma.com | Web: www.maivapharma.com



Extraordinary Together

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED Read, Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg

Lower Parel, Mumbai- 400013 Tel:-91-22-71061234 Fax:-91-22-23002107 CIN: L92132MH1982PLC028767 Website: www.zee.com NOTICE OF THE POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('Act') (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations'), the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ('SS-2'), General Circular No. 09/2023 dated September 25, 2023, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) from time to time ("MCA Circulars"), and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by SEBI ("SEBI Circulars") and other applicable laws, each as amended, seeking approval of the Members of Zee Entertainment Enterprises Limited (the 'Company'), on the Special Resolutions set forth in the Postal Ballot Notice dated February 5, 2024.

Pursuant to the MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice dated February5, 2024 along with explanatory statement through electronic mode on February 13, 2024 to those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficial Owners and whose e-mail IDs are registered with the Company/Company's Registrar and Transfer Agent ('RTA') / Depository Participants ('DPs') as on the cut-off date i.e. Friday, February 9, 2024. Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope are not being sent to the Members.

The Members, whose names appear in the Register of Members/ List of Beneficial Owners as on Friday, February 9, 2024, being the cut-off date, are entitled to vote on the Resolution set forth in Postal Ballot Notice through remote e-voting only. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the said cut-off date. A person who is not a member as on the cut-off date should treat the Postal Ballot Notice for information

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL'), for facilitating remote e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure for remote evoting is given in the Postal Ballot Notice. The remote e-voting period commences from Thursday, February 15, 2024 at 9:00 a.m. (IST) and concludes on Friday, March 15, 2024 at 5:00 p.m. (IST). The remote evoting will be disabled by NSDL thereafter. Once the vote on the resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change i subsequently. Resolution passed by the Members through the Postal Ballot (through remote e-voting) shall be deemed to have been passed as it has been passed at a General Meeting of the Members. The resolution, if approved by the requisite majority of Members by means of Postal Ballot, shall be deemed to have been passed on the last date of remote e-voting, i.e. on Friday, March 15, 2024.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by sending a mail along with the relevant documents to the Company's RTA, Link Intime India Private Limited, Unit: Zee Entertainment Enterprises Limited, C 101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West-400083 or the scanned copies of the documents may alternatively be mailed to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at shareservice@zee.com. Members holding shares in demat form who have not updated their email addresses with the depository/depository participant are requested to approach the concerned depository participant to update their email addresses.

The Postal Ballot Notice is also available on the Company's website i.e. www.zee.com and also on the website of stock exchanges i.e www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>.

The Board of Directors of the Company has appointed Ms. Vinita Nair, (Membership No. F10559, COP No.11902) Senior Partner, M/s. Vinod Kothari & Co., Company Secretaries as the Scrutinizer for conducting the Postal Ballot/e-voting process in a fair and transparent manner.

The result of the e-voting by Postal Ballot will be announced on or before March 18, 2024. The result along with the Scrutinizer's report shall be placed on the Company's website viz. www.zee.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. The Company shall simultaneously intimate to the National Stock Exchange of India Limited and BSE Limited where the equity shares of the Company are listed.

In case of any query on remote e-voting, Members may refer to FAQs and/or e-voting user manual available on website of NSDL at www.evoting.nsdl.com or call on toll free no. 022-4886 7000 and 022-2499 7000.

By Order of the Board For Zee Entertainment Enterprises Limited

Ashish Agarwal Place: Mumbai Company Secretary Membership No. FCS 6669 Date: February 13, 2024

THE HI-TECH GEARS LIMITED

Regd. Off.: Plot No. 24,25,26, IMT Manesar, Sector-7, Gurugram-122050, Haryana Corp. Off.: Millennium Plaza, Tower-B, Sushant Lok-I, Sector-27, Gurugram-122002, Haryana Tel.: + 91(124) 4715100 Fax: + 91(124) 2806085 Website: www.thehitechgears.com E-mail: secretarial@thehitechgears.com

Statement of un-audited consolidated financial results for the Quarter and Nine months ended December 31, 2023

	(Rs. in Million, except per share					
S. No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Nine months ended		
		31/12/2023	31/12/2022	31/12/2023		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
1.	Total income from operations	2,750.77	2,793.45	8,265.93		
2.	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	198.49	77.57	396.87		
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	197.46	77.57	1,167.44		
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	149.14	25.74	964.29		
5.	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	168.56	41.60	1,014.50		
6.	Equity Share Capital	187.68	187.68	187.68		
7.	Reserves/ Other equity as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	1	-		
8.	Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	(a) Basic: (b) Diluted:	7.95 7.93	1.37 1.37	51.38 51.29		

- 1) The above Un-audited Consolidated Financial Results have been reviewed by the Audit Committee at their meeting held on February 13, 2024 and thereafter approved by the Board of Directors in their meeting held
- The above is an extract of the detailed format of Consolidated Financial Results for the Quarter and Nine month ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR)
- Additional information pursuant to Regulation 47(1)(b) of the SEBI (LODR) Regulations, 2015 on Key standalone un-audited financial information of the company is given below:

			(RS. III IIIIIIIIIII)	
Particulars	Quarter ended	Quarter ended	Nine months ended	
	31/12/2023	31/12/2022	31/12/2023	
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
Revenue from operations and other income	1,952.32	1,858.35	5,825.31	
Profit before tax	176.49	172.89	450.79	
Profit after tax	126.75	119.74	330.51	

4) The full format of the Financial Results for the Quarter ended and Nine months December 31, 2023 is available on the Stock Exchanges websites (www.nselndla.com and www.bselndla.com) and th Company's website (www.thehitechgears.com)

For and on behalf of the Board of Directors The Hi-Tech Gears Limited

Place : New Delhi Date: February 13, 2024

Deep Kapuria Executive Chairman (DIN: 00006185)

TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI) CIN: L15420PN1933PLC133303

Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra - 400 020 Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra - 413 720 Email: investor@tilind.com; Website: www.tilind.com; Phone: +91 22 22831716/18; Fax: +91 22 22046904

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND
NINE MONTHS ENDED DECEMBER 31 2023

SI. No.	Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Year ended			
ı		31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023			
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited			
1	Total Income from Operations (including other income)	80,597.39	2,19,778.12	67,662.76	2,47,678.17			
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	4,376.86	10,143.50	2,455.27	7,215.40			
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,376.86	10,655.95	7,588.20	14,989.34			
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	4,376.86	10,655.95	7,588.20	14,989.89			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	4,366.01	10,623.39	7,578.36	14,938.54			
6	Equity Share Capital	19,237.91	19,237.91	18,183.41	18,534.00			
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year)				29,757.64			
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualised) 1) Basic (in Rs.) 2) Diluted (in Rs.)	2.28 2.25	5.59 5.54	4.38 4.31	8.79 8.56			

Notes:

- The above is an extract of the detailed format of unaudited financial results (Standalone and Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter & nine months ened December 31, 2023 are available on the Company's website (www.tilind.com) and on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com)
- The unaudited financial results for the quarter & nine months ended Decmber 31, 2023 have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its Meeting held on February 12, 2024. The above results have been subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company.
- Key Standalone Financial information is given below:

Particulars	Quarter ended	Nine Months ended	Quarter ended	Year ended	
	31.12.2023	31.12.2023	31.12.2022	31.03.2023	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
Revenue from Operations (Inclusive of Excise					
Duty) and Other Income	80,611.57	2,19,822.17	67,666.30	2,47,563.54	
Less:Excise duty	42,085.73	1,15,253.17	37,259.40	1,30,491.54	
Revenue from Operations(Net) and Other Income	38,525.84	1,04,569.00	30,406.90	1,17,072.00	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	4,557.20	10,192.15	2,427.29	6,897.12	
Net Profit/(Loss) for the period before Tax		,			
(after Exceptional and/or Extraordinary Items)	4,557.20	10,704.60	7,560.22	16,582.46	
Net Profit/(Loss) After Tax	4,557.20	10,704.60	7,560.22	16,583.01	
Total Comprehensive Income/(Loss)	4,549.35	10,681.05	7,551.09	16,551.61	
Change and Auditors have madified their combining on the Unavided Spanish verific (Changelon and					

Statutory Auditors have modified their conclusion on the Unaudited financial results (Standalone and Consolidated) for the quarter and nine month ended December 31, 2023 as under: (i) The Holding Company has not carried out impairment assessment of one of the ENA plants as required by Ind AS 36 'Impairment of Assets' though there is an indication of impairment. (ii) Prag has unsecured overdue trade receivables of Rs 586.55 lacs and deposits of Rs. 182.05 lacs from Andhra Pradesh Beverage Corporation Ltd .The management has not considered any provision for allowance on doubtful trade receivables (expected credit loss) and deposits.

On behalf of the Board

Place: Mumbal Date : February 12, 2024

Amit Dahanuka Chairman & Managing Director

MAHAMAYA STEEL INDUSTRIES LIMITED

CIN: L27107CT1988PLC004607

Regd. Office: Plot No. B/8-9, Sector C, Sarora, Urla Industrial Complex, Raipur 493 221 (C.G.) E-mail: cs@mahamayagroup.in Website: www.mahamayagroup.in, Ph.+91-771-4910058

EXIR	RACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2023 Rs. In Lac										
s.		STANDALONE QUARTER ENDED			STANDALONE NINE MONTHS ENDED		CONSOLIDATED QUARTER ENDED		CONSOLIDATED NINE MONTHS ENDED		
No.		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023		31.12.2023	30.09.2023	31.12.2022	31.12.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	18027.20	18588.02	15255.43	58652.21	46170.25	18027.2	18588.02	15255.43	58652.21	46170.25
2	Net Profit for the period before tax	117.72	153.11	158.13	415.95	420.82	117.72	153.11	158.13	415.95	420.82
3	Net Profit for the period after tax	166.84	109.34	112.79	382.99	355.08	208.18	155.13	170.65	528.97	422.72
	Total Comprehensive Income for the period										
4	(comprising profit for the period (after tax) and	166.84	109.34	112.79	382.99	355.08	208.18	155.13	170.65	528.97	422.72
	other comprehensive income (after tax))										
5	Equity Share Capital (Paid up)	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44	1,643.44
	Earnings Per Share after extraordinary items										
l _	(of Rs 10/- each, fully paid up)(for continuing										
6	and discountinuing operations)										
	a. Basic EP\$ (Rs)	1.02	0.67	0.69	2.33	2.16	1.27	0.94	1.04	3.22	2.57
	b. Diluted EPS (Rs)	1.02	0.67	0.69	2.33	2.16	1.27	0.94	1.04	3.22	2.57

Note: The above is an extract of the detailed format of results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015 The details in the prescribed format of the results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com, www.nseindia.com) and the Company. (www.mahamayagroup.in) Place: Rainur Mahamaya Steel Industries Limite Rajesh Agrawal Managing Director DIN: 00806417 Date: 12.02.2024

Coromandel Engineering Company Limited

CIN: L74910TN1947PLC000343

Registered Office: Parry House, 5th Floor, 43, Moore Street, Chennai - 600001 Tel: 25301700, Email: cscecl@cec.coromandel-group.com Website: www.coromandelengg.com

EXTRACT OF UN AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2023

(Rs. In Lakhs except EPS)					
Quarter ended 31st Dec 2023	Quarter ended 31" Dec 2022	Year ended 31" March 2023			
Un Audited	Un Audited	Audited			
2,161.91	2,803.71	12,656.02			
(73.70)	(141.43)	(583.83)			
-	-	198.49			
(73.70)	(141.43)	(385.34)			
(106.76)	(151.84)	(450.86)			
-	-	(1.08)			
(106.76)	(151.84)	(451.94)			
3,323.36	3,323.36	3,323.36			
_		(5,371.79)			
(0.32)	(0.46)	(1.36)			
(0.32)	(0.46)	(1.36)			
	31" Dec 2023 Un Audited 2,161.91 (73.70) - (73.70) (106.76) - (106.76) 3,323.36	Quarter ended 31** Dec 2022 Un Audited Un Audited 2,161.91 2,803.71 (73.70) (141.43) (73.70) (141.43) (106.76) (151.84) (106.76) (151.84) 3,323.36 3,323.36			

1.The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th February 2024 and have been subjected to limited review by the Auditors.

 The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the Quarter ended 31st December, 2023 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results is available on the website of stock exchange (www.bseindia.com) and Company's website (www.coromandelengg.com)

For Coromandel Engineering Company Limited P Nagarajan

Place: Chennai Chairman of the Meeting Date: 13th February 2024 (DIN: 00110344)

VOLTAS A TATA Enterprise

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Sections 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('the Act') (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations) and the Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') vide its General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 issued by the MCA ('MCA Circulars'), the approval of Members of the Company is being sought on the following Special Resolution through Postal Ballot by remote e-voting process:

0	0 I-I D I 4I
Sr. No.	Special Resolution

Appointment of Mr. Jayesh Tulsidas Merchant (DIN: 00555052) as a Non-Executive Independent Director of the Company

In accordance with the aforesaid MCA Circulars, the Company has sent the Postal Ballot Notice on Tuesday, 13th February, 2024 in electronic form only to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as received from Link Intime India Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent ('RTA') / Depositories as on Friday, 9th February, 2024 ('Cut-Off date') and whose email addresses are registered with the Company/RTA/Depository Participants (DP). Accordingly, physical copy of the Notice along with the Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Notice of Postal Ballot ('Notice') is available on the website of the Company www.voltas.com and on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members and the communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system.

Remote e-voting schedule

l	Commencement of remote e-voting period	Thursday, 15th February, 2024 at 9.00 am. (IST) Friday, 15th March, 2024 at 5.00 p.m. (IST)				
l	Conclusion of remote e-voting period	Friday, 15th March, 2024 at 5.00 p.m. (IST)				

The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Cut-off date. Once vote on the Resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the List of Beneficial Owners as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made special arrangements with its RTA for registration of email addresses in terms of the MCA Circulars, Eligible Members who have not registered their email addresses with the Company may register the same with the RTA by visiting the Link: https://linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html on or before 5.00 p.m. (IST) on Monday, 11th March, 2024 and completing the registration process as guided therein, basis which, NSDL will email a copy of the Notice along with the remote e-voting User ID and Password. The procedure to register email address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice of Postal Ballot. Members holding shares in physical form or who have not registered their email address with the Company may also exercise their voting rights by following the procedure given in the Notice of Postal Ballot.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Bhaskar Upadhyay (Membership No.: FCS 8663, CP No. 9625) or failing him, Mr. Bharat Upadhyay (Membership No.: FCS 5436, CP No. 4457) of M/s. N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorized by him. The results declared along with Scrutinizer's Report shall be announced by the Chairman or such authorized person within two working days from the conclusion of remote e-voting period for Postal Ballot. The results of remote e-voting along with the Scrutinizer's Report will be displayed on the website of the Company at www.voltas.com, the website of NSDL at www.evoting.nsdl.com and shall also be communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE Limited ('BSE') and National Stock Exchange of India Limited ('NSE') and made available on their respective websites viz. at www.bseindia.com and www.nseindia.com. The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the Company.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or 022 - 2499 7000 or send a request to Mr. Amit Vishal, Assistant Vice President - NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager - NSDL at evoting@nsdl.com or contact NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013.

VOLTAS LIMITED

V.P. Malhotra Head -Taxation, Legal & Company Secretary ACS No.7634

Mumbai, 13th February, 2024

Registered Office: Voltas House 'A',

Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli,

Mumbai 400 033.

Tel. No.: +91 22 6665 6666 Fax No.: +91 22 6665 6231 Website: www.voltas.com

email: shareservices@voltas.com

CIN: L29308MH1954PLC009371

BSE 71,555.19+482.70 NSE 21,743.25+127.20

USD 1\$ EURO 1€ POUND 1£: ₹105.25 सोने : ₹61,820 चांदी : ₹75,500 ^{(प्रतिशक्ति}

अंडी : 610





फास्ट न्यूज

बजाज मोटर्सचे 🕂 हरित पाऊल

पुणे : बजाज कंपनीने नवी दिल्लीतील भारत मोबिलिटी एक्स्पो २०२४ मध्ये आपली आधुनिक वाहने सादर केली. ग्राहकांची पसंती, गरजा पूर्ण करण्यासाठी इंधन पर्यायांमध्ये संशोधन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे दिसून आले. आमचे उत्पादन भारतासह ९० हून अधिक देशांतील ग्राहकांना निश्चितच समाधान देईल, असा विश्वास बजाज ऑटो लि.चे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी व्यक्त केला.

'भारत टेक्स'मध्ये हातमाग प्रदर्शन

मुंबई : भारत टेक्स २०२४ या भव्य वस्त्रोद्योग महोत्सवाचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात गुजरात, महाराष्ट्र, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध हातमाग आणि हस्तकला परंपरेचे प्रदर्शन अनुभवता येईल. या महोत्सवात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र 'भागीदार राज्य' म्हणून एकत्र येणार आहेत.

'सेन्सेक्स'ची ४८२ अंशांनी उसळी

दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजी; बँकांच्या शेअरना मागणी

टप्प्यावर बंद झाला. दिवसअखेर 'सेन्सेक्स' ७१,५५५.१९ अंशांवर,

तर 'निफ्टी' २१,७४३.२५ अंशांवर

बंद झाला. धातुनिर्मिती क्षेत्र सोडून

शेअरमधील मोठ्या खरेदीमुळे भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम लागला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी आज जोरदार उसळी घेतली.

'सेन्सेक्स' ४८२.७० अंशांनी, तर 'निफ्टी' १२७.२० अंशांनी वधारला.

दोन दिवसांच्या पडझडीनंतर आज शेअर बाजार सुधारले. मात्र, जागतिक शेअर बाजारातून अद्याप सकारात्मक संकेत नाहीत आणि देशी कंपन्यांचे सर्वच निकाल उत्तम नाहीत, यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. - सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.

सकाळपासूनच निर्देशांक तेजीत होते. दिवसभरात दोनदा 'सेन्सेक्स'ने ७१ हजार ६०० च्या टप्प्याला स्पर्श केला व दिवसअखेर तो साधारण त्याच बँका, अर्थसंस्था यांचे शेअर सर्वांत जास्त वाढलेएनएमडीसी, जीएमआर एअरपोर्ट, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक, भेल हे शेअर यामुळे चर्चेत आले आहेत. एनएचपीसी आणि हिरो मोटोकॉर्प यांचे भाव वाढले, तर हिंडाल्कोच्या अमेरिकी उपकंपनीने यावर्षीचा नफा कमी होण्याची अपेक्षा

सर्व क्षेत्रे आज तेजीत होती. त्यातही

महिंद्र, मारुती, टीसीएस, स्टेटबँक या शेअरचे भाव वाढले.

'बीएसई'वर आयसीआयसीआय बँक अडीच टक्के वाढून एक हजार रुपयांच्या वर गेला. ॲक्सिस बँकही सळ्वा दोन टक्के वाढला, विप्रो व एनटीपीसी दोन टक्के वाढले. कोटक बँक, इंडसइंड बँक, रिलायन्स, टेक

'नॅफकब'च्या उपाध्यक्षपदी 'कॉसमॉस'चे मिलिंद काळे

पुणे, ता. १३ : नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स् अँड क्रेडिट सोसायटीच्या (नॅफकब) उपाध्यक्षपदी कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांची निवड झाली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या 'नॅफकब'च्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. लक्ष्मी दासजी (नवी दिल्ली) यांची 'नॅफकब'चे अध्यक्ष म्हणून, तर काळे यांच्याशिवाय मुदित वर्माजी (लखनौ, उत्तरप्रदेश) यांचीही उपाध्यक्षपदी



लक्ष्मी दासजी मिलिंद काळे

निवड झाली. १९ जागांपैकी १२ जागा बिनविरोध निवडून आल्या. बिनविरोध निवडून आलेले सर्व संचालक हे ज्योतिंद्रभाई मेहता आणि एच. के. पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार आहेत.

'एम-वन एक्स्चेंज'शी राज्य सरकारचा करार

मुंबई,ता. १३: सूक्ष्म, लघु आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून सरकारने 'एम-वन एक्स्चेंज' या इनव्हॉइस डिस्काउंटिंग सुविधा देणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी एक सामंजस्य करार केला आहे. एम-वन एक्स्चेंज कंपनी ट्रेड

रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीम ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, ती इनव्हॉइसेसच्या बदल्यात २४ तासांमध्ये खेळते भांडवल मिळवून देते. या कराराबद्दलल उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, "या सहयोगामुळे राज्यातील 'एमएसएमईं'ना आवश्यक तो मदतीचा हात आणि मार्गदर्शन मिळू शकेल.

केकेसीएलच्या इंटीग्रिटीची चमक

मुंबई : 'इंटीग्रिटी' या केवल किरण क्लोदिंग लिमिटेडच्या फॅशन ब्रॅण्डने मुंबई फॅशन वर्ल्डच्या सहाव्या पर्वात 'ऑटम विंटर २०२४'चे अनावरण केले. केकेसीएल इंटीग्रिटी नेहमी भारताच्या कानाकोपऱ्यातील तरुणांच्या फॅशनला नव्या उंचीवर नेण्याप्रती कटिबद्ध आहे. फॅशनप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे कलेक्शन निर्माण करण्याचे उद्दिष्ट असते. विंटर कलेक्शनला यंदाच्या 'एमएफडब्ल्यू'मध्ये बुकिंग्ज मिळाल्या आहेत.

'रिलायन्स'चे बाजारमूल्य विक्रमी देशातील पहिली २० लाख कोटी बाजारमूल्याची कंपनी मुंबई, ता. १३ : अब्जाधीश मुकेश तो २,९२८ वर बंद झाला. गेल्या दोन

अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज २० लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्याचा टप्पा गाठत, नवा विक्रम नोंदवला. हा टप्पा गाठणारी ती देशातील पहिली कंपनी आहे.

'बीएसई'वर आज रिलायन्सच्या शेअरने १.८९ टक्क्यांनी उसळी घेत २,९५७.८० रुपये हा ५२ आठवड्याच्या उच्चांकी भाव नोंदवला. दिवसअखेर आठवड्यातच या शेअरचे बाजारमूल्य एक लाख कोटी रूपयांनी वाढले असून, चालू वर्षात आतापर्यंत या शेअरचा भाव सुमारे १४ टक्क्यांनी वाढला आहे. २९ जानेवारीला बाजारमूल्य १९ लाख कोटी रुपयांवर होते. रिलायन्सचे भांडवली बाजारमूल्य २०१७ मध्ये पाच लाके कोटी रूपये होते, २०१९ ला लाख कोटी झाले, तर २०२१

मध्ये ते पंधरा लाख कोटी रुपये होते. बरगंडी प्रायव्हेट आणि हरुन इंडियाने जाहीर केलेल्या भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्टीज आघाडीवर आहे. रिलायन्सनंतर बाजारमूल्य १५.०७ लाख कोटी रुपये असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा दुसरा क्रमांक लागतो, एचडीएफसी बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे

जेएसडब्ल्यूचा ईव्ही बॅटरी निर्मिती प्रकल्प मुंबई, ता. १३ : जेएसडब्ल्यू ग्रुपने ओडिशातील कटक आणि पॅराडिप येथे इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि ईव्ही बॅटरीनिर्मिती

प्रकल्प उभारण्यासाठी ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ११ हजारहन अधिक रोजगार निर्माण करेल, रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे.

दिलीप माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई, ता. १३ : भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी आज (ता. १३) शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत बंजारा समाज, शिवसंग्राम संघटना, चर्मकार समाज, माथाडी कामगार यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेनेचे (ठाकरे)

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. आजचा दिवस हा माझ्या राजकीय जीवनातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. असे मनोगत माने यांनी यावेळी व्यक्त केले: तर तमचा हा आनंदाचा क्षण तुम्हाला आयुष्यभर पुरेल आणि — पश्चाताप करण्याची वेळ कधीही येणार नाही, अशी म्वाही ठाकरे यांनी दिली.

शिवजयंतीदिनी विशेष अधिवेशन घेणार

मंत्रिमंडळ बैठकीत आज शिक्कामोर्तब ; दोन दिवसांत मिळणार विशेष पाहणी अहवाल

दीपा कदम : सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई, ता. १३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करणार आहेत. राज्य सरकारने पढील आठवड्यात १९ तारखेला विशेष अधिवेशन घेणार असून मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याची घोषणा करणार मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

आरक्षण किती टक्के असणार हे अहवालात केलेल्या शिफारशीनंतरच राज्य सरकार अंतिम करणार आहे. मराठा समाजासाठी केलेला विशेष पाहणी अहवाल राज्य मागासवर्ग आयोग येत्या दोन-तीन दिवसांत राज्य सरकारला सादर करणार आहे. तसेच १९ फेब्रुवारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील दौरा रद्द झाल्याने तातडीने अधिवेशन घेण्याविषयी मुख्यमंत्री आग्रही आहेत.

सामाजिक न्याय विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाने आज

अधिसूचनेवर ३० हजार हरकती

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू असून त्यांनी विशेष अधिवेशनाचा आग्रह धरला आहे. तसेच कुणबी - मराठा समाजासाठी राज्य सरकारने जाहीर केलेली अधिसूचना तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे. या अधिसूचनेसाठी राज्य सरकारने हरकती मागवल्या आहेत. ही अधिसूचना लागू करावी आणि अधिसूचना रद्द करावी किंवा सुधारणा करावी यासाठी पत्रे आणि ईमेलद्वारे ३० हजारांहून जास्त जणांनी प्रतिसाद मिळाला आहे. विशेष अधिवेशनातच मुख्यमंत्री या अधिसूचनेवर सुधारणेसह शिक्कामीर्तब

राज्यात उच्च व तंत्र शिक्षण घेणाऱ्या मुलींना १०० टक्के शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय आहे. अनेकदा आर्थिक

परिस्थितीमुळे मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. परंतु, या निर्णयामुळे मुलींचे

उच्च शिक्षणातील प्रमाण वाढणार आहे. हा पॅटर्न देशभर राबविला जाऊ शकतो.

शंभर टक्के शुल्क प्रतिपूर्ती दिल्यास किती मुलींना फायदा होणार?

🔷 पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाला किती विद्यार्थिनी प्रवेश घेत

MODERN COACH FACTORY, RAEBARELI

Open tender based on double packet system Tender Notice No. MCF/RBL/ Tender/Bogie Assembly Line & 50 Ton Press M/c/2023-24/C616 Date- 09.02.2024 is invited by Dy. Chief Mechanica

ngineer/Bogie & Wheel/ MCF/RBL through IREPS porta

ork:- Description of work:- Assembly of FIAT Bogie in bogie shop or

Lakh Twenty Thousand Eight Hundred) only., Quantity of work:- 2287 C/Set., Completion period of work:- 12 months or earlier., • Date &

ime of closing of Tender- 02.03.2024 up to 11.00 hrs., • Detailed

ender Notice, Eligibility criteria, Terms & conditions are available a

SERVING CUSTOMERS WITH A SMILE

Dy. Chief Mechanical Engineer/Bogle & Wheel

tegrated solution for high capacity bogie assembly line and on of basis as per scope of work., Approx. Value (₹):- ₹ 3,41,49,653.24. Cost of Tender document (₹):- Zero, EMD:- ₹ 3,20,800.00 (₹ Three

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्च शिक्षण विभाग

'महाडीबीटी'अंतर्गत किती मुलींना फायदा होतोय?

याचा अभ्यास सुरू

किती अभ्यासक्रमांना ही लागू होणार?

राज्य मागासवर्ग आयोगाकडन अहवाल कधी प्राप्त होईल याचा आढावा घेतला. तो येत्या दोन-तीन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहर्तावरच अधिवेशन घेण्याची तयारी विभागाने सुरू

व्हाल्टास A TATA Enterprise

पोस्टल मतपत्रिका आणि ई-मतदान माहिती विषयक सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनी कायदा, २०१३, ('सदर कायदा') (कोणत्याही वैधानिक बदलांसह किंवा लागू असल्यापासून त्याच्या पुर्नअधिनियमासह) कलम १०८ सह वाचलेल्या कलम ११० मधील तरतुदी आणि इतर लागू तरतुर्दीनुसार तसेच कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२ सह वाचन केल्यानुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') च्या नियम ४४ नुसार आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर सेक्रेटरीयल स्टॅंडर्ड -२ नुसार, प्रत्येकी सुधारित केल्याप्रमाणे आणि मिनिस्ट्री ऑफ कॉपेरिट अफेअर्स अर्थात कंपनी व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') त्यांच्या सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० द्वारे विहित केलेल्या आवश्यकतांनुसार आणि १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० नुसार आणि इतर संबंधित परिपत्रकांसह वाचन केल्यानुसार, ज्यात एमसीए (एमसीए परिपत्रक') द्वारे जारी केलेल्या दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजीच्या सर्वसामान्य परिपत्रक क्र. ९/२०२३ नुसार कंपनीच्या सदस्यांनी खालील 'स्पेशल रिझॉल्युशन' अर्थात विशेष ठरावाला 'रिमोट ई-व्होटिंग प्रोसेस' अर्थात दरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे 'पोस्टल बॅलेट' अर्थात पोस्टल मतपत्रिकेद्वारे मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे:

विशेष ठराव श्री. जयेश तुलसीदास मर्चंट [DIN:००५५५०५२] यांची कंपनीचे 'नॉन-एक्झिक्युटिव्ह इंडिपेन्डंट डायरेक्टर'

अर्थात अ-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करणे उपरोक्त एमसीए परिपत्रकांनुसार, कंपनीने मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४ रोजी पोस्टल बॅलेट नोटीस इलेक्ट्रॉनिक स्वरूपात फक्त अशा सदस्यांना पाठवली आहे ज्यांची नावे सदस्यांच्या रजिस्टरमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये असून ती लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सदर कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आरटीए')/डिपॉझिटरीज यांच्याकडून शुक्रवार, ९ भेब्रुवारी, २०२४ (कट-ऑफ तारीखं) रोजी प्राप्त झाल्यानुसार आहेत आणि ज्यांचे ईमेल ॲड्रेस कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. त्याअनुषंगाने, 'पोस्टल बॅलेट फॉर्म' आणि 'प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्वहलप'

पोस्टल बॅलेटची सूचना ('नोटिस') कंपनीच्या www.voltas.com वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर अर्थात बीएसई लिमिटेड ('BSE') वेबसाइटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE') यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध असून त्याची एक प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('NSDL') यांच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे.

अर्थात प्री-पेड व्यावसायिक प्रत्युत्तर लिफाफ्यासह सदर सूचनेची भौतिक प्रत, सदर पोस्टल बॅलेटसाठी संबंधित सदस्यांना पाठविली

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग अर्थात दुरस्थ ई-मतदान सुविधा देण्यासाठी NSDL यांची सेवा नियुक्त केली आहे आणि सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद फक्त रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे होईल.

दूरस्थ ई-मतदान वेळापत्रक

दुरस्थ ई-मतदान कालावधीचा आरंभ गुरुवार,१५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९.०० वा. (IST) दुरस्थ ई-मतदान कालावधीची समाप्ती शुक्रवार, १५ मार्च,२०२४ रोजी संध्या.५.०० वा. (IST)

मतदानानंतर रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल NSDL द्वारे अक्षम केले जाईल आणि उक्त तारीख आणि वेळेच्यानंतर सदस्यांन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट ऑफ तारखेला कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावावर मतदान केल्यानंतर सभासद मागाहन त्यामध्ये बदल करू शकणार नाहीत. ज्या सदस्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा कट-ऑफ तारखेनुसार लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये नोंदवली गेली आहेत तेच सदस्य रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील. सदस्यांना ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करता यावी यासाठी, कंपनीने एमसीए परिपत्रकांनसार ईमेल ॲडेसच्या नोंदणीसाठी न्यांच्या RTA सोबत विशेष व्यवस्था केली आहे. ज्या पात्र सदस्यांनी आपले ईमेल ॲडेस कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते सदस्य सोमवार,११ मार्च, २०२४ रोजी किंवा संध्या. ५.००(IST) वाजण्यापूर्व आपल्या ईमेल ॲड्रेसची पुढील लिंकवर RTA कडे नोंदणी करू शकतात: https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html आणि तेथे मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात आणि याच अधारावर NSDL रिमोट ई-व्होटिंग यूजर आयडी आणि पासवर्डसह नोटिसची एक प्रत ईमेल करेल. आरटीएकडे ईमेल ॲड्रेस नोंदणी करण्याची प्रक्रिया आणि रिमोट ई-मतदानाची प्रक्रिया पोस्टल बॅलेटच्या नोटिसमध्ये देण्यात आलेली आहे.

भौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य किंवा ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेल ॲड्रेस नोंदणीकृत केलेला नाही असे सदस्य देखील पोस्टल बॅलेटच्या सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरू शकतात. कंपनीच्या पंचालक मंडळाने श्री. भास्कर उपाध्याय (सदस्यता क्र.: FCS ८६६३, CP क्र. ९६२५) किंवा ते अयशस्वी ठरल्यास. श्री. भरत उपाध्याय (सदस्यता क्र.: FCS ५४३६, CP क्र. ४४५७), मेसर्स एन.एल. भाटिया अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची रिमोट ई-व्होटिंग प्रोसेस अर्थात दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी

देण्यात आलेल्या मतांची छाननी पूर्ण झाल्यानंतर, छाननीकर्ता आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्षांना किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला सादर करेल. छाननीकर्त्याच्या अहवालासह घोषित केलेले निकाल अध्यक्ष किंवा अशा अधिकृत व्यक्तीद्वारे पोस्टल मतदानासाठी दूरस्थ ई-मतदान कालावधी समाप्तीपासून कामकाजाच्या दोन दिवसांच्या आत घोषित केले जातील. छाननीकर्त्यांच्या अहवालासह दुरस्थ ई-मतदानाचे निकाल कंपनीच्या www.voltas.com या वेबसाइटवर, तसेच NSDL च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील आणि हे निकाल स्टॉक एक्सचेंजला देखील कळवले जातील, जेथे कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत उदा. बीएसई लिमिटेड ('BSE') आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('NSE') आणि त्यांच्या संबंधित वेबसाइटवर पुढीलप्रमाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत: www. bseindia.com आणि www.nseindia.com. सदर निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातील सूचना फलकावर देखील प्रदर्शित केले जाणार आहेत.

कोणतेही प्रश्न वा शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध शेअर होल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि शेअर होल्डर्ससाठी ई-व्होटिंग युझर मॅन्युअल अर्थात ई-मतदान वापरकर्ता पुस्तिकेचा संदर्भ घेऊन शकता किंवा तुम्ही पुढील क्रमांकावर कॉल करू शकता: ०२२-४८८६ ७००० किंवा ०२२- २४९९ ७००० किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष-NSDL किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक-NSDL यांना evoting@nsdl.co.in वर रिक्वेस्ट अर्थात विनंती पाठवू शकता किंवा पुढील ठिकाणी संपर्क साधू शकता: NSDL, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३.

व्होल्टास लिमिटेड व्ही.पी. मल्होत्रा प्रमुख-कर आकारणी, कायदेशीर आणि कंपनी सचिव ACS क्र.७६३४

नोंदणीकृत कार्यालय: व्होल्टास हाऊस 'ए'. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई ४०० ०३३. दूरध्वनी. क्र. : +९१ २२ ६६६५ ६६६६ फॅक्स क्र.: +९१ २२ ६६६५ ६२३१ वेबसाइट: www.voltas.com

मुंबई, १३ फेब्रुवारी, २०२४

मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारचे 'होऊ द्या खर्च'

तिजोरीवर १००० कोटींचा भार; 'मोफत' घोषणेचे लवकरच निर्णयात रूपांतर

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

अमित शहा यांचा

राज्यातील दौरा रद्द

मुंबई, ता. १३ : केंद्रीय गृहमंत्री

अमित शहा यांचा येत्या गुरुवारी

(ता.१५) होणारा महाराष्ट्र दौरा

तडकाफडकी रद्द करण्यात आला

सकाळ न्यूज नेटवर्क

शो आयोजित करण्यात आला होता.

पुणे, ता. १३ : राज्यात उच्च व तंत्र शिक्षणातील ६५० अभ्यासकमांना प्रवेश घेणाऱ्या साधारणतः तीन लाख मुली आहेत. यात वैद्यकीय, कृषी अभ्यासक्रमातील मुलींची संख्या जोडल्यास ती जवळपास सहा लाखांपर्यंत जाते. मुर्लोच्या शिक्षणाच्या शुल्क परताव्यापोटी राज्याच्या तिजोरीवर तंत्र शिक्षणासाठी अंदाजे ४३३ कोटी रुपये, तर उच्च शिक्षणासाठी १३८ कोटी रुपयांचा असा एकूण ६०० कोटी रुपयांपर्यंत

अधिभार येत आहे. केवळ मुलींच्या उच्च व तंत्र शिक्षणात १०० टक्के शुल्क प्रतिपूर्ती केल्यानंतर हा अधिभार साधारणतः ९५० ते १,००० कोटी रुपयांपर्यत जाणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात केलेल्या घोषणेचे रूपांतर लवकरच निर्णयात होणार असून प्रशासकीय पातळीवर गांभीयनि पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळेच राज्यात २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारकडून १०० टक्के शुल्क प्रतिपूर्ती मिळण्याची सोय उपलब्ध होण्याची चिन्हे आहेत.

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलींना आर्थिक परिस्थितीमळे शिक्षण अर्धवट सोडावे लागते. उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे, यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पालकांचे उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असल्यास अशा विद्यार्थिनींना ५० टक्के शुल्क प्रतिपूर्ती दिली जाते. उच्च व तंत्र शिक्षणाबरोबरच वैद्यकीय आणि कषी अध्यासक्रमासाठीही १०० टक्के शल्क प्रतिपर्तीचा निर्णय लागू असणार आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय बैठका होत असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या घोषणेचे लवकरच सरकारी निर्णयात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत.

(भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम)

MMRC आयकर कार्यालयाच्या मागे, वांद्रे कुर्ली संकुल, वांद्रे (पू), मुंबई - 51

No./PRO/MMRC/49

मुंबई मेट्रो लाइन ३ चे सर्व वापरकर्ते आणि मुंबई मेट्रो लाईन ३च्या अंतर्गत अधिसूचित संपूर्ण विभागातील परिसरात याद्वारे सुचित केले जाते की २५,००० व्होल्ट, ५० हर्ट्झ, एसी ओव्हरहेड ट्रॅक्शन वायर्स खालील विभागात निर्दिष्ट दिवशी चालू केली जातील आणि त्या दिनांकापासून २५,००० व्होल्टची ओव्हरहेड ट्रॅक्शन लाईन नेहमी लाइव्ह मानली जाईल। कोणत्याही अनिधकृत व्यक्तीने या ओव्हरहेड लाईनजवळ जाऊ नये किंवा काम करू नये.

असून शेतकरी आंदोलनामुळे हा दौरा रद्द करून पुढे ढकलण्यात आला	क्र.	विभाग	लांबी	वीज प्रवाह सुरू करण्याचा दिनांक
असल्याची चर्चा आहे. गृहमंत्री शहा १५ फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार होते. राज्यातील अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा शहा यांच्याकडून घेण्यात येणार होता. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे	9	आरे मेट्रो कारशेड क्षेत्राच्या आत. अप लाईन एफओसीएस (डीपी –०७) पासून सीएव: ३३७३३.६५३ (स्थान क्र. ५१ ए) ते सीएव: ३४९३९.२५३ (स्थान क्र. ८९). डाऊन लाइन एफओसीएस (डीपी–०६) पासून रॅम्प सीएव: ३२९६९. (स्थान क्र. ८२) क्रॉस ओव्हर एक्सओ ३, ४, ७ आणि १० सह. (डीपी–०१) पासून शंटिंग ट्रॅक सीएव: ३३२१०.३८८ (स्थान क्र. १०४४) ते सीएव: ३३२१०.३८८ (स्थान क्र. १०४४) ते सीएव: ३३२१०.३८८ (स्थान क्र. १०४४) ते सीएव: ३३९८६.२५३ (स्थान क्र. ७३).	२.२४६ टीकेएम	१५.०२.२०२४ (सायंकाळी १९३० वाजता)
यांच्यासह इतर काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार होते. यावेळी तिन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना शाहा मार्गदर्शन करणार होते. अकोला विमानतळापासून ते बैठकीचे ठिकाण असलेल्या बाळापूर रोडवरील तुषार मंगल कार्यालयापर्यंत शहा यांचा रोड	3	पासून आरओसीएस अप लाईन बीकेसी स्टेशन दक्षिण सीएच – २१०९६.७१५ ते सीएच –२०६३४.५०० (घारावी बाजूकहे). पासून आरओसीएस डाऊन लाईन बीकेसी स्टेशन दक्षिण सीएच – २१११५.०० ते सीएच –२०६२०.१०० (घारावीच्या दिशेने).	०.९५७ टीकेएम	१५.०२.२०२४ (सायंकाळी १९३० वाजता)

मुंबई मेट्टो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

ट्रान्झिट ऑफिस बिल्डिंग, 'ए' विंग, 'ई' ब्लॉक, सिटी पार्क नॉर्थ साईड,

क्र.	विभाग	लांबी	वीज प्रवाह सुरू करण्याचा दिनांक
9	आरे मेट्रो कारशेड क्षेत्राच्या आत. अप लाईन एफओसीएस (डीपी –०७) पासून सीएच: ३३७३३.६५३ (स्थान क्र. ५१ ए) ते सीएच: ३४९३९.२५३ (स्थान क्र. ८९). डाऊन लाइन एफओसीएस (डीपी–०६) पासून रॅम्प सीएच: ३२९६९. (स्थान क्र. ३२/२४४) ते. सीएच: ३४०३३.७८८ (स्थान क्र. ८२) क्रॉस ओव्हर एक्सओ ३, ४, ७ आणि १० सह. (डीपी–०१) पासून शंटिंग ट्रॅक सीएच: ३३२१०.३८८ (स्थान क्र. १०४४) ते सीएच: ३३९८६.२५३ (स्थान क्र. ७३).	२.२४६ टीकेएम	१५.०२.२०२४ (सायंकाळी १९३० वाजता)
२	पासून आरओसीएस अप लाईन बीकेसी स्टेशन दक्षिण सीएव – २१०९६.७१५ ते सीएच –२०६३४.५०० (घारावी बाजूकडे). पासून आरओसीएस डाऊन लाईन बीकेसी स्टेशन दक्षिण सीएव – २१११५.०० ते सीएच –२०६२०.१०० (घारावीच्या दिशेने).	o.९५७ टीकेएम	१५.०२.२०२४ (सायंकाळी १९३० वाजता)

बहन्मुंबई महानगरपालिका हायड्रॉलिक इंजिनिअर्स विभाग भांडुप कॉम्प्लेक्स निविदा सूचना विभाग हायडॉलिक इंजिनिअर विभाग Dy. H.E. भांड्रप कॉम्प्लेक्स लीव्ह आणि लायसन्स तत्त्वावर ११ महिन्यांसाठी यादीत नम्ब दरावर कमाल नमूद मासिक रॉयल्टी रक्कम आधारावर डे हायडॉलिक इंजिनिअर (भांडप कॉम्प्लेक्स) यांचे कार्यालय दर्गाह रोड, खिंडीपाडा, मुलंड (प.) मुंबई - ४०००८२ येथे कॅन्टिन चालविण्याबाबत. (किमान मासिक रॉयल्टी रु. १०००/ सुरक्षितता जमा रु.५०,०००/- बयाणा रक्कम रु. १०,०००/-) १४-०२-२०२४ रोजी ११.०० वाजल्यापासून ते ०७.०३.२०२४ रोजी १२,०० वाजेपर्यंत. पाकिट अ, ब आणि ०७-०३-२०२४ रोजी १५.०० वाजेपर्यंत पाकिट क चे सादरीकरण पाकिटे उघडणे ०७-०३-२०२४ रोजी १६.०० वा. पंपर्कासाठीचा पत्ता कार्यकारी अभियंता (एम.सी.सी) यांचे कार्यालय, पहिला मजला. एम.सी.सी.बिल्डिंग, भांडुप कॉम्प्लेक्स, खिंडीपाडा, दर्गाह रोड, मुलुंड (पश्चिम) - ४०००८२ -मेल आयडी : eemccbc.he@mcgm.gov.in अ) संपर्क व्यक्तीचे नाव श्री. एस.ए. ऐगोळे ब) दूरध्वनी क्र. दुरध्वनी क्र. ०२२-२५६५८५२१/५२८/५५८/५१९/५१४ क) ई-मेल आयडी eemccbc.he@mcgm.gov.in ही निविदा कागदपत्रे अहस्तांतरणीय आहेत

एमसीजीएम यांनी कोणत्याही पातळीवर कोणतेही कारण न देता वरील विषयासाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज किंवा कोणताही अर्ज स्वीकारण्याचा किंवा कोणताही नाकारण्याचा अधिकार राखुन ठेवला आहे. (एस.ए. ऐगोळे) कार्यकारी अभियंता (एम.सी.सी.)

(भांडुप कॉम्प्लेक्स)

PRO/2900/ADV/2023-24



